

“सर्वासाठी घरे” संकल्पनेवर आधारित
प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात
अंमलबजावणी करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/भाग-२/गृनिधो-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: ६ ऑक्टोबर, २०१६.

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२/सेल, दि.९ डिसेंबर, २०१५.
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रआयो.२०१५/प्र.क्र.११०/गृनिधो-२/सेल,
दि.१८ फेब्रुवारी, २०१६.

शुध्दीपत्रक :-

“सर्वासाठी घरे” संकल्पनेवर आधारीत “प्रधानमंत्री आवास योजनेची” राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत दि.९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.८ मधील संचालनालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुक्रमांक ४ मध्ये नमूद बाब नागरी स्वराज्य संस्था/राज्याशी इतर संलग्न संस्था यांना अनुदान वितरीत करणे या ऐवजी परिच्छेद-९ मधील तक्र्यानंतर खालीलप्रमाणे वाचण्यात यावी.

दि.१८.२.२०१६ च्या शासन शुध्दीपत्रकानुसार घटक क्र.१,३ व ४ करिता “नागरी स्वराज्य संस्था/राज्याशी इतर संलग्न संस्था यांना अनुदान वितरीत करणे” ही बाब महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाशी संबंधित राहिल.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१००६१५३४३१११०९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(स.शं.जगदाळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन (पत्राने)
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.

- ४) मा. राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ६) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ७) सर्व विधानसभा सदस्य व सर्व विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन, मुंबई.
- ८) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- ११) व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १२) व्यवस्थापकीय संचालक, सिडको, निर्मल भवन, आयनॉक्स सिनेमागृहाच्या बाजूला, मुंबई.
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १४) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, पुणे-१८.
- १५) सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर-४४० ००१.
- १६) संचालक, अभियान संचालनालय (प्रधानमंत्री आवास योजना) तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १७) मुख्य अभियंता-२ तथा राज्यस्तरीय समन्वय अधिकारी, जेएनएनयुआरएम कक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १८) संबंधित आयुक्त/मुख्याधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका दि.९.१२.२०१५ च्या शासन निणर्यासोबतच्या विवरणपत्रानुसार.
- १९) मुख्य अधिकारी, अमरावती/पुणे/मुंबई/नाशिक/औरंगाबाद/कोकण/नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.
- २०) निवडनस्ती/गृनिधो-२, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.